

Asian Paints Limited Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111 www.asianpaints.com

APL/SEC/15/771

23rd October, 2018

BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
25th Floor, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001
Scrip Code: 500820

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Plock G, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the quarter and half – year ended 30th September, 2018 published in the following newspapers today:

i. All India Edition of Business Standard;

ii. Mumbai Edition of The Free Press Journal;

iii. Mumbai Edition of Navshakti; and

Maharashtra Edition of Punyanagri.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For ASIAN PAINTS LIMITED

Wayesh Merchant

CFO & COMPANY SECRETARY, PRESIDENT – INDUSTRIAL JVs

GABRIEL

Gabriel India Limited CIN: L34101PN1961PLC015735

Regd. Office: 29th Milestone, Pune-Nashik Highway,
Village Kuruli, Tal: Khed, Pune – 410501.

Ph No. +91 (2135) 610793 Fax No. +91 (2135) 610796

Email Id: secretarial@gabriel.co.in Website: www.gabrielindia.com <u>NOTICE</u>

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held or Friday, Nov 02, 2018 inter alia, to conside and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended Sept 30, 2018.

Further details are available on the websites www.gabrielindia.com, www. bseindia.com and www.nseindia.com.

For Gabriel India Limited

Nilesh Jair Place: Pune Company Secretary Dated: 22.10.2018



M MAGADH

Regd. Office: P.O. Hargaon - 261 121 Dist. Sitapur, Uttar Pradesh Website: www.birla-sugar.com E-mail: birlasugar@birla-sugar.com CIN L15122UP2015PLC069632

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, Notice is hereby giver that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday 2nd November, 2018, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30thSeptember, 2018.

Further, the Trading Window for dealing in Company's securities shall remair closed from October 23, 2018 to November 4, 2018 (both days inclusive due to the above, in terms of Clause 6(2 of the "Code of Internal Procedures and Conduct" framed by the Company under the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015.

For Magadh Sugar & Energy Limited

S Subramania Company Secretar

Place : Kolkata Dated: 22nd October, 2018



Regd. Office: D.No 8-2-248, Nagarjuna Hills, Punjagutta, Hyderabad-500 082 **Tel:** 040-23355317 Fax: 040-23350247 Email: investorsnorl@nagarjunagroup.com Website: www.norl.co.ir CIN: L23200AP2010PLC071242

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of Board of Directors of the company is scheduled to be held on **Friday**, **November 9, 2018** at 04:00 P.M. at Plot No. 56, Nagarjuna Hills, Punjagutta, Hyderabad - 500082, Telangana, inter alia, to consider approve and take on record the Unaudited Financial Results of the company for the quarter and half year ended September 30, 2018.

The notice is also available on the company's website viz., www.norl. co.in and also on the website of the Stock Exchanges where the company's shares are listed i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

The trading window for dealing in the shares of the company would remain closed from October 24, 2018 to November 12, 2018 (both days inclusive) in compliance with SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015.

> For Nagarjuna Oil Refinery Limited

October 23, 2018 K Soma Raju Hyderabad Manage



Tel: 040-23355317 Email: chandrasekhar@nagarjunagroup.com Website: www.nagarjunafertilizers.com CIN: L24129AP2006PLC076238

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of Board of Directors of the company is scheduled to be held on Friday, November 9, 2018 at 11:30 A.M. at the Registered Office of the Company at Nagariuna Hills. Puniagutta Hyderabad - 500082, Telangana, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the company for the quarter and half year ended September 30, 2018.

The notice is also available on the company's website viz., www. nagarjunafertilizers.com and also on the website of the Stock Exchanges where the company's shares are listed i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

The trading window for dealing in the shares of the company would remain closed from October 24, 2018 to November 12, 2018 (both davs inclusive)in compliance with SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015.

For Nagarjuna Fertilizers and Chemicals Limited

K Chandra Sekhar Naidu

Date: 19.10.2018

Place: Mumbai

Hyderabad October 23, 2018

GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited gsk

Registered Office: Dr. Annie Besant Road, Mumbai 400030 • Website: www.gsk-india.com Email: askus@gsk.com • Corporate Identity Number: L24239MH1924PLC001151

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2018

	Standaione				
	Unaudited 3 months ended 30.09.2018	Unaudited 6 months ended 30.09.2018	Unaudited Corresponding 3 months ended 30.09.2017		
Total Income from Operations	81631	155196	83626		
Profit before Exceptional Items	16825	31484	19397		
Profit before tax	15646	29477	19913		
Net Profit	10077	18936	13032		
Total comprehensive income for the period	10077	18936	13032		
Paid-up Equity Share Capital (Face value per share ₹ 10)	16940	16940	8470		

199525

5.9

Standalone

199525

11.2

194351

7.7

22nd October, 2018

Sheet of the pervious year

Basic and diluted EPS (₹)

Other Equity as shown in the Audited Balance

Earnings Per Share (EPS) (of ₹ 10 each)

- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended 30th September 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the website of the Company at www.gsk-india.com and on the website of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com
- 2. The above Results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 22nd October 2018.
- 3. The Company has allotted 8,47,03,017 fully paid up equity shares of Rs.10/- each during the current quarter ended 30th September, 2018 pursuant to a bonus issue in 1:1 ratio approved by the shareholders through postal ballot. The bonus shares were issued by capitalisation of profits transferred from general reserve. Record date fixed by the Company was 13th September, 2018. The earnings per share have been adjusted for previous periods presented in accordance with Ind AS 33 Earnings per share.

By Order of the Board

Annaswamy Vaidheesh Managing Director DIN: 1444303



बैक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra A GOVT. OF INDIA UNDERTAKING

एक परिवार एक बैंक

Head Office: 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune 411005 Zonal Office: Mumbai Zonal Office, Janmangal 45/47, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-23 Telephone:022-22675899

Branch Office: L J Road Branch Mangarish Co-op Hsg Soc, 101, L J Road Mahim, Mumbai 400016 Telephone: 24453405/8016/24466821 Email_brmgr108@mahabank.co.in

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH E-AUCTION UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT(SARFAESI ACT), 2002

Public at large is informed that e-auction (under SARFAESI ACT, 2002) of the charged properties in the below nentioned cases for realization of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS" and on the terms and conditions specified hereunder.

	Add	Name & ress of Borrower	Name & Address Guarantors	Outstanding Dues for being sold a	Recovery of whi as per demand n	' '			
	Infra	con Pvt. Ltd.	,	interest from 0					
١	(Borrower) 23-F, Laxmi Industrial	A-604, Bhairav Apartments, Off Vira	Inspec	tion of the pro	operty:				
	Estate	, New Link Road, ri (West), Mumbai-	Desai Road, Opp. MVM School Andheri (west) Mumbai-400058 2)Shri Om Ramesh Sawant(Director and	30.10.2018 be 05:00 p.m.	etween 11:	00 a.m.to			
١		53,Maharashtra,	Guarantor)	Dat	e & Time for				
	India. Alternate Address Sathya Nagar, Raishigaon, Boaisar (East), Palghar,	A-604, Bhairav Apartments, Off Vira Desai Road, Opp. MVM School Andheri (west) Mumbai-400058 3)M/s Conglome Techno-Constructions Pvt. Ltd.(Guarantor)	submission of request letter of participation / KYC Documents depositand Proof of EMD etc. By 12.11.2018 upto 05:00 p.m						
١		ashtra.	33-34, 1&2, 8 th Main 4 th Cross,	Date	Date & Time of e-auction				
			Sadashivnagar RMV Extension, Bangalore-560080	14.11.2018 be 12:30 p.m with minutes in case 5 minutes	auto exter	nsion for 5			
	Lot No.	Description	of properties	Reserve Price	EMD Amt.	Bid Increase Amount			
	Village Newale(New Ra		ding thereon in Project 'Sathya Nagar-Boisar ani Shigaon), Off Boisar-Shigaon Road, Boisa ict Palghar 401501 admeasuring 86,717.7	ar 41,22,44,100/-	Rs. 4,12,24,410/-	Rs. 1,00,000/-			

- 1. The properties are being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS" and the E-Auctions will be The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s.C1 India Pvt Ltd - at the web https://www.bankeauctions.com, Please visit https://www.bankofmaharashtra.in/ for E-Auction Tender Documents containing online e-auction bid form, Declaration, General Terms and conditions of online auction sale. For details in this regard, kindly contact Mr. Ganesh Patil, C1 India Pvt Ltd., Mobile number: 9821690968 or Mr Hareesh Gowda, C1 India Pvt Ltd, Mobile number 9594597555.
- 2.To the best of knowledge and information of the Authorised Officers, there are no encumbrances on the properties. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property put on auction and claims / rights / dues / affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues.
- .The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NFFT / RTGS in the Account No.60126083217Name of the A/c: AUTHORISED OFFICER MUMBAI CITY ZONE Name of the Beneficiary: Bank of Maharashtra IFS Code:MAHB0000002 or by way of demand draft drawn in favour of "Authorised Officer, Bank of Maharashtra" drawn on any Nationalized or scheduled Bank, payable at Mumbai. 4 . Bidders shall hold a valid email ID as all the relevant information from Bank and allotment of ID & Password by M/s
- C1 India Pvt. Ltd., shall be conveyed through e-mail ONLY. 5. The intending bidder should submit the evidence for EMD deposit like UTR number along with Request Letter for participation in the E-auction, and self-attested copies of (i)Proof of Identification (KYC) viz. Voter ID Card / Driving License / passport etc. (ii) Current Address - Proof for communication. (iii) PAN Card of the bidder. (iv) valid e-mail ID, (v)contact number (Mobile / Landline) of the bidder etc. to the Authorised Officer of Bank of Maharashtra, 2^{∞} Floor, Mumbai Zone. 45/47 Janmangal Building Mumbai Samachar Marg. Fort Mumbai-400 001 by 12.11.2018 upto05:00 p.m. Scanned copies of the original of these documents are also required to be submitted to e-mail id displayed above.
- . Names of the Eligible Bidders, will be identified by the Authorised Officer, Bank of Maharashtra, Mumbai Zone to participate in online –auction on the portal https://www.bankeauctions.com. M/s C1 India Pvt Ltd will provide User ID and Password after due verification of PAN Card of the Eligible Bidders.
- . It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid. The measurement of properties are approximate and mentioned as per available records however bidders are requested to personally verify at site and also from the records of the Revenue Authorities
- prior to participating in auction . The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder, on acceptance of bid price by the Authorised Officer, shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, pay a deposit of Twenty Five percent of the amount of the sale price which is inclusive of earnest money deposited, if any, to the authorized officer and in default of such deposit, the property shall be sold again. The balance of the sale price shall be deposited by the successful bidder on or before 15th day of auction. Default in deposit of any amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim / right in respect of property / amount.
- I.It shall be the responsibility of the successful bidder to remit the TDS @ 1% as applicable u/s 194 1-A if the aggregate of the sums credited or paid for such consideration is Rs. 50 lakhs or more. TDS should be filed online by filling form 26QB & TDS certificate to be issued in form 16 B. The purchaser has to produce the proof of having deposited the income tax into the government account.
- 10.The prospective qualified bidders may avail online training of e-Auction from C-1 India Pvt. Ltd. prior to the date of e-Auction. Neither the Authorised Officer nor Bank of Maharashtra, nor M/s. C1 India Pvt. Ltd. shall be held responsible for any Internet Network problem / Power failure / any other technical lapses / failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction.
- 11.The purchaser shall bear the applicable stamp duties / additional stamp duty / transfer charges fee etc. and also all the statutory / non-statutory dues, taxes rates assessment charges, fees etc. owing to anybody. 12.The Authorized Officer / Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right to accept or
- reject any or all offer(s) or adjourn / postpone/cancel the e-auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for. 13.The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).
- 14.The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.
- 15.Bid form without EMD or with below EMD amount shall be rejected summarily 16. The Bank is not liable to pay any interest/refund of EMD/sale price in case of any delay in issue of confirmation of
- sale/Sale Certificate by virtue of any Court Order. 17.This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation
- 18.The Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of section 13 of the Act in respect of time
- STATUTORY SALE NOTICE AS PER RULE 9 UNDER SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 The borrowers / guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of auction, failing which the property will be auctioned / sold and balance
- dues if any will be recovered with interest and cost. (Rohit Sahasrabudhe Mo. No. 7045786088) Chief Manager (ARC) & Authorised Officer, Bank of Maharashtra

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

_	RELEVANT PA	
1.	Name of the corporate debtor	INTERNATIONAL RECREATION AND
		AMUSEMENT LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	10/12/2010
3.	Authority under which corporate debtor is	Registrar of Companies,
ب	incorporated/registered	NCT of Delhi & Haryana
4.	Corporate identity number / limited liability	U92412DL2010PLC211303
	identification number of corporate debtor	
5.	Address of the registered office and principal	Registered Office: Metro Walk, Sector-10
	office (if any) of corporate debtor	Rohini, Near Rithala Metro Station, New
		Delhi-110085
		Place of Maintenance of Books of Accounts and
		Papers: Appu Ghar, Sector-29, Adjoining Huda
		City Centre Metro Station, Gurugram-122002,
_	1.1.50	Haryana
6.	Insolvency commencement date of the	03.08.2018 vide Order passed in CP No.
	corporate debtor	IB – 650 (PB)/ 2018 Interim Resolution
		Professional was appointed vide order dated
	Data of invitation of aurona state of the state of	10.08.2018 passed in CP No. IB – 297 (PB)/2018.
7.	Date of invitation of expression of interest	23.10.2018
8.	Eligibility for resolution applicants under	The information can be sought from
	section 25(2)(h) of the Code is available at:	Resolution Professional at following Email Id
$\overline{}$	Ni ana Carata Paris Pina and Paris III	pksharmafcs@gmail.com
9.	Norms of ineligibility applicable under section	The information can be sought from
	29A are available at:	Resolution Professional at following Email Id
40		pksharmafcs@gmail.com
	Last date of or receipt of expression of interest	08.11.2018
11.		18.11.2018
10	resolution applicants	
12.		23.11.2018
	provisional list	
13.	Date of issue of final list of prospective	01.12.2018
	resolution applicants	
14.		23.11.2018
	evaluation matrix and request for resolution	
	plans to prospective resolution applicants	
15.		Request for Resolution Plan (RFRP), Evaluation
	plan, evaluation matrix, information	Matrix and Information Memorandum (IM) shall
	memorandum and further information	be available through following email id from
		Resolution Professional pksharmafcs@gmail.com
		The RFRP, Evaluation Matrix and IM shall be
		obtained after giving undertaking of confidentiality
		under section 29(2) of Insolvency and Bankruptcy
_		
		Code, 2016.
16.	Last date for submission of resolution plans	Code, 2016. 23.12.2018
16. 17.	Last date for submission of resolution plans Manner of submitting resolution plans to	23.12.2018
		23.12.2018
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email
	Manner of submitting resolution plans to	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttan Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA
17. 18.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258
17. 18.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA
17. 18.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI//PA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL
17. 18.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West
17. 18.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001
17. 18.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001 EMAIL: pksharmafcs@gmail.com
17. 18. 19. 20.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001 EMALL: pksharmafcs@gmail.com PH: +91-9412588432
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board Address and email to be used for	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001 EMAIL: pksharmafcs@gmail.com PH:+91-9412588432 Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West
17. 18. 19. 20.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board Address and email to be used for correspondence with the resolution	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001 EMAIL: pksharmafcs@gmail.com PH: +91-9412588432 Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001
17. 18. 19. 20.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board Address and email to be used for correspondence with the resolution professional	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001 EMAIL: pksharmafcs@gmail.com PH: +91-9412589432 Address: H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001 EMAIL: pksharmafcs@gmail.com
17. 18. 19. 20.	Manner of submitting resolution plans to resolution professional Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board Address and email to be used for correspondence with the resolution	23.12.2018 Resolution Plan can be submitted in a hard copy at the following address: Mr. Pramod Kumar Sharma Resolution Professional, H.No-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001 Or Resolution Plan canbe submitted in via email at following Email Id pksharmafcs@gmail.com 15.01.2019 Mr. PRAMOD KUMAR SHARMA IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 PRAMOD KUMAR SHARMA RESOLUTION PROFESSIONAL Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001 EMAIL: pksharmafcs@gmail.com PH: +91-9412588432 Address: H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh- 282001

23.10.2018 For International Recreation And Amusement Limited Pramod Kumar Sharma Resolution Professiona IBBI/IPA-002/IP-N00110/2017-18/10258 H.NO-16, Dasharath Kunj-B West Arjun Nagar, Agra, Uttar Pradesh, 282001

Nath Bio-Genes (I) Ltd. Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN: L01110MH1993PLC072842

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given, pursuant to Regulations 29, 47 and other applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of The Board of Directors of the Company is scheduled at 11:00 am on Wednesday 31st October 2018, at Nath House Nath Road Aurangabad, to interalia, consider and approve Unaudited Quarterly Financial Results, for the quarter ended 30th September 2018.

Place: Aurangabad Date: 22ndOctober, 2018 For Nath Bio-Genes (India) Limited

EXIT OFFER PUBLIC ANNOUNCEMENT PURSUANT TO SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI") CIRCULAR NO. SEBI/HO/MRD/DSA/CIR/P/2016/110 DATED OCTOBER 10, 2016 ("EXIT CIRCULAR") FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF M/S ARIHANT SERVICES LIMITED

CIN: L74140DL1983PLC016732 Registered Office: S-275, Greater Kailash, Part-II, New Delhi -110048
Tel. No.:+91 9891148961; Email: ranjitrani@gmail.com

This Exit Offer Public Announcement ("Exit Offer PA") is being issued by Mr. Ratan La Sarawgi residing at Ratan Place, S.C. Goswami Road Panbazar. Guwahati 78100 ("Offering Promoter"), one of the promoters of M/s Arihant Services Limited ("Arihan Services" or "the Company" or "the ELC"), on behalf of the Promoter Group of Arihan Services to provide exit opportunity to the Shareholders of the Company in terms of the

Arihant Services Limited was listed on Delhi Stock Exchange Limited ("DSE"). Post the de-recognition of DSE by SEBI, the ELC was shifted to the Dissemination Board ("DB") o

SEBI, vide the Exit Circular, has stipulated the procedure for exit of Exclusively Listed Companies ("ELCs") from the DB. In terms of clause (i) of Annexure A of the Exit Circula the Offering Promoter has appointed Turnaround Corporate Advisors Private Limited a Category-I Merchant Banker registered with SEBI and empanelled as an Exper Valuer on the panel of BSE ("Independent Valuer") for valuation of shares of Arihan Services and related services. The Independent Valuer, after taking into account the applicable valuation methodologies, has issued its valuation report dated October 18, 2018 and determined the fair value of One Equity Share of Arihant Services as Rs. 11.72 (Rupees Eleven and Paisa Seventy Two only).

In view of the above, the Offering Promoter has decided to offer exit to the Shareholders of the Company at price of Rs. 11.72 (Rupees Eleven and Paisa Seventy Two only) per Equity Share (equivalent to the fair value per Equity Share as determined by the Independent Valuer) ["Offer Price"].

Further, SEBI vide its letter MRD/OW/DSA//2017/17463/1 dated July 25, 2017 communicated to the BSE and National Stock Exchange of India Limited ("NSE") ["SEB Letter"], inter-alia, permitted that, shareholders/investors who are willing to remain a shareholders of the Company and do not want an exit may be allowed to do so and the Designated Stock Exchange (in the present case BSE) may obtain an undertaking from the investors who do not want an exit; consequentially the exit obligation of the Promoters wil be reduced accordingly.

In terms of above mentioned SEBI Letter, Shareholders who are willing to remain a shareholders of the Company and do not want an exit shall send an undertaking to this effect (in the format available at the website of BSE, www.bseindia.com under the link http://www.bseindia.com/investors/exercising_option.aspx?expandable=6 either by Registered Post/Speed Post/Courier, at their own risk or by hand delivery a the registered office of Arihant Services at S-275, Greater Kailash, Part-II, New Delhi 110048 within 15 days of publication of this Exit Offer PA i.e. on or before the closure of business hours on Wednesday, November 07, 2018.

Post the expiry of aforementioned 15 days period, the Offering Promoter will initiate the process of making an Exit Offer to those shareholders who have not opted to continue as shareholders of Arihant Services ("Remaining Shareholders"). Offering Promote under takes that Offer Letter containing the relevant details relating to Exit Offer including dates of Opening and Closing of Exit Offer, Offer Price, documents required to be submitted for participating in Exit Offer shall be sent to Remaining Shareholders for participating in the Exit Offer.

In accordance with the Exit Circular read with the Circulars/Notices issued by BSE Limited ("BSE Guidelines"), Offering Promoter will open an Escrow Account with Scheduled Commercial Bank and deposit an amount equivalent to/more than the 100% of the Total Consideration (Offer Price* Remaining Shareholders) payable under the Ex Offer atleast one day before the publication of Followup Public Announcement.

Shareholding Details: As on the date of this Exit Offer PA, the paid up share capital of the ELC is Rs. 24,82,000 consisting of 2,48,200 Equity Shares of Rs.10 each. Out of these Promoter Group holds 1,21,180 equity shares representing 48.82% of the Paid up Equity Share Capital and balance 1,27,020 equity shares representing 51.18% of the Paid up Equity Share Capital are held by the Public Shareholders.

This Exit Offer PA is expected to be available at the website of BSE at www.bseindia.com and at the website of Independent Valuer at www.tcagroup.in

For and on behalf of Offering Promoters of Arihant Services Limited (Ratan Lal Sarawgi)

Place : New Delhi Date : October 22, 2018 Offering Promoter



Asian Paints Limited

Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055 Tel. No.: (022) 6218 1000 I Fax No.: (022) 6218 1111 I Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com I CIN: L24220MH1945PLC004598

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30[™] SEPTEMBER, 2018

				STANDALONE		(₹ in Crores)				
Sr.	Danifa da	Quartei	Ended	Six Mont	hs Ended	Year Ended				
No.	Particulars	30.09.2018 Audited*	30.09.2017 Audited [#]	30.09.2018 Audited [#]	30.09.2017 Audited [#]	31.03.2018 Audited*				
1	Total income from operations (Refer note 3)	3,914.17	3,602.20	7,620.41	7,196.77	14,559.55				
2	Net Profit for the period (before exceptional items)	709.56	701.77	1,519.53	1,304.86	2,865.83				
3	Net Profit for the period before tax	709.56	701.77	1,519.53	1,304.86	2,865.83				
4	Net Profit for the period after tax	481.49	473.41	1,024.12	874.27	1,894.80				
5	Total Comprehensive Income for the period	428.23	500.98	984.84	891.33	1,890.83				
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92				
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	-	-	7,702.24				
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.02*	4.94*	10.68*	9.11*	19.75				

			С	ONSOLIDATE	NSOLIDATED			
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Six Mont	hs Ended	Ended Year Ended		
No.	Faiticulais	30.09.2018 Unaudited*	30.09.2017 Unaudited [#]	30.09.2018 Unaudited*	30.09.2017 Unaudited*	31.03.2018 Audited [#]		
1	Total income from operations (Refer note 3)	4,639.05	4,274.18	9,037.64	8,502.44	17,262.23		
2	Net Profit for the period (before exceptional items)	748.67	772.07	1,596.95	1,426.32	3,068.48		
3	Net Profit for the period before tax	748.67	772.07	1,596.95	1,426.32	3,068.48		
4	Net Profit for the period after tax [^]	506.00	593.66	1,077.31	1,034.40	2,097.52		
5	Total Comprehensive Income for the period	465.80	637.86	1,093.66	1,066.73	2,062.72		
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92		
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-	-	-	8,314.31		
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.14*	6.00*	10.95*	10.46*	21.26		

#Reference 2

Date: 22nd October, 2018 Place : Mumbai

^ Net Profit for the period after tax for consolidated results includes share of profit of associate

- 1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting held on 22nd October, 2018. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated financial results, for the quarter and six months ended 30th September, 2018 and 30th September, 2017 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated financial results, for the year ended 31st March, 2018 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.
- Consequent to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July, 2017, Central Excise, Value Added Tax (VAT) etc. have been subsumed into GST. In accordance with Indian Accounting Standards and Schedule III of the Companies Act, 2013, unlike Excise Duties, levies like GST, VAT etc. are not part of Total income from operations. Accordingly, the figures for the periods upto 30th June, 2017 are not strictly relatable to those thereafter. The following additional information is being provided to facilitate such understanding:

(₹ in Crores)

		;	STANDALON	E		CONSOLIDATED				
	Quarter Ended		Six Mont	hs Ended	Year Ended	Quarte	r Ended	Six Mont	hs Ended	Year Ended
	30.09.2018	30.09.2017	30.09.2018	30.09.2017	31.03.2018	30.09.2018	30.09.2017	30.09.2018	30.09.2017	31.03.2018
Total income from operations (A)	3,914.17	3,602.20	7,620.41	7,196.77	14,559.55	4,639.05	4,274.18	9,037.64	8,502.44	17,262.23
Excise duty on sale (B)	-	-	-	405.84	405.84	-	-	-	418.47	418.47
Total income from operations excluding excise duty on sale (A-B)	3,914.17	3,602.20	7,620.41	6,790.93	14,153.71	4,639.05	4,274.18	9,037.64	8,083.97	16,843.76

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

K.B.S.ANAND **MANAGING DIRECTOR & CEO** DIN: 03518282

PUBLIC NOTICE

by way of sale, gift, exchange, mortgage

charge, lien, assignment, lease, license, trust,

easement, tenancy or otherwise whatsoever

should intimate the same within 15 days

from the date of publication of this notice to

the undersigned at the address provided

hereunder along with all copies of documents

by which such right is claimed. In case no

objections along with all copies of documents

are received within the aforesaid time, it shall

be presumed that such person/s claiming or

having any such claim, right, title or interest

shall be deemed to have been waived

abandoned and no such claim will be

deemed to exist to the properties described

hereunder and the title to the properties

described hereunder in the Schedule is

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece or parcel of open land

admeasuring 614.8 sq. mtrs. situated a

Village Dahisar Taluka Borivali Mumbai

Suburban District bearing S. No. 136, Hissa

No. 2 (Pt) and CTS. No. 2825, with no

structures standing thereon (As all the

229, 2nd floor, Ajanta Square Near

Borivali Court, Market Lane

clear, free and marketable

structures are demolished.)

Place: Mumbai

Date: 22.10.2018

Juventus star Ronaldo returns at Old Trafford

Striker takes on his former club in the Champions League match

AGENCIES Manchester

Cristiano Ronaldo will always be fondly remembered at Old Trafford, but as the five-time Ballon d'Or winner rolls back into town this week, this former hero may be the last sight Manchester United want to see.

Ronaldo made his name in Manchester, scoring 118 goals, winning three Premier League titles and the first of his five Champions Leagues before a then world record move to Real Madrid.

On Tuesday night he returns in the colours of Juventus, eager to let his football do the talking with the cloud of a rape accusation in the United States dating back to just before he made the move to Madrid in 2009 blighting his early days with the Italian giants.

Ronaldo strongly denies the allegation and has been backed by his club, but it remains to be seen if the hero worship afforded to the Portuguese on his last visit to Old Trafford in 2013 is dialled down a little by the United fans.

That night he broke United hearts, none more so than his old mentor Alex Ferguson in what proved to be his last European match in charge with the winning goal in a contentious tie. "It was an unbelievable night, a very emo-

Bolt offered cut-price deal in Aus: Reports

AGENCIES / Sydney

Australia's Central Coast Mariners have offered sprint superstar Usain Bolt a contract, reports said on Monday, but the club's coach said he knows nothing about it.

Bolt has been on trial with the A-League side since arriving to fulfil his dream of becoming a professional footballer. He scored two goals in

a pre-season friendly last week and on Thursday turned down a twoyear, trial-free deal from cashed-up Maltese champions Valletta. "I can confirm Usain has been offered a contract Central Coast Mariners," the Jamaican's agent Ricky

Simms told the BBC. The club had no immediate comment on Monday, but Sydney's Daily Telegraph said he had been offered only a fraction of the Aus \$3 million that his management had discussed months ago when the prospect of a trial was first mooted. Mariners owner had initially pledged Aus\$1.5 million, but the deal now offered was much less than this, the newspaper added.

> **AGENCIES** Isle of Man (UK)

Former World Champion

Viswanathan Anand strug-

gled for the second day run-

ning as he was held to a draw

by almost-retired Robert

Hess of the United States in

the second round of Isle of

Man International Chess

tournament here on Monday.

Anand was on the verge of

losing to 13-year old Raunak

Sadhwani in the first round

and had to find some fine ma-

noeuvres to stay in the game.

In the second round also,

the Indian continued to

hunt for his form and again

employed defensive ap-

proach towards the busi-

Hess is a noted commenta-

tor and was the appointed

coach of the US women's

team earlier this year for

Anand faced the French de-

fense with white and could

not get much and it was a tir-

ing rook and pawns endgame,

with a pawn less, that the In-

ness end of the game.

the chess Olympiad.



Juventus' defender Alex Sandro (L) and forward Cristiano Ronaldo attend a training session ahead of a clash against Manchester United

massive," he said of his reception.

Ronaldo, though, has little room for sentiment when it comes to furnishing his own legacy. Five years ago his mission to was to land did so, as well as an 11th, 12th, and 13th before departing this summer.

That is how Ronaldo rolls and no one is more aware of that than his manager the night he last triumphed in Madrid's long-awaited 10th Manchester, and now United does little to suggest they are tional night and what the European Cup. It took an ex- boss, Jose Mourinho. "Cris- likely to inflict Juve's first desupporters did for me was tra year, but he eventually tiano is still a top player. I feat of the season.

think he likes to come back here, he did when he was with Real Madrid. But, of course, when he returns with a new team he comes to do a

job, for them.' The job now is to win the Champions League with a third different club and Juventus' first in 22 years. That is why the Vecchia Signora paid Madrid 112 million euros (USD 129 million) for a 33year-old. "Juventus is one of the teams in Europe that invested to win the Champions League," added Mourinho when the draw was made.

Top scorer in the Champions League for the past six years, Ronaldo is yet to break his European duck with Juventus after being sent-off just 30 minutes into his Champions League debut for the club against Valencia, and missing the visit of Young Boys through suspension. Juventus proved despite the fanfare surrounding his signing, they remain much more than just Ronaldo by winning both games comfortably anyway to sit top of the group and wellplaced for the last 16.

United's situation is more perilous as a 0-0 draw at home to Valencia last time out leaves them with work to do despite also easing past Young Boys 3-0. A run of four wins from their first nine Premier League games also

Serie A: Last-gasp skipper Icardi header grabs Inter derby spoils

Captain Mauro Icardi struck a dramatic injury-time winner as Inter Milan stunned AC Milan 1-0 in the derby at the San Siro to retake third place in Serie A.

The Argentinian pounced on a mistake by goalkeeper Gianluigi Donnarumma to nod home in the second minute of added time after an otherwise forgettable match, leaving Gennaro Gattuso's Milan without a win in the last five league derbies.

Anand settles for draw vs Hess

in Isle of Man Chess tournament

dian had to defend a long

time before salvaging a draw

after 78 moves. Upsets contin-

ued in the tournament with

Indians involved in making

At the top of the list in the

second round was Grand-

master V Vishnu Prasanna,

who got the better of nearly

Grandmaster-in-waiting

Harsha Bharthakkoti, who

put it across compatriot and

higher ranked SP Sethura-

man in what was probably

the game of the day. Harsha

was at his best in attacking

Sethuraman's king right

from the word go will cer-

Nabaty of Israel.

200-points above rated Tamir

most of the opportunities.

But Inter continued their recent resurgence under Luciano Spalletti after finishing fourth last term to qualify for the Champions League for the first time since 2011-12, moving to within six points of leaders Juventus, after their 1-1 home draw with Genoa on Saturday. "I came here to win, not to just sit on a bench for a season and try to bring home a salary," former Roma coach Spalletti told Sky Sport Italia.

"I came here to organise the future of Inter and the



Inter Milan's forward leardi (C) heads the ball to score the winning goal past AC Milan's goalkeeper Donnarumma during Serie A game

players must do the same. "I liked that after the final

whistle, Icardi said we must find consistency and keep pushing. Inter chose us to bring this side back to the level that the fans deserve." There was an injury blow

for Inter ahead of Wednesday's Champions League clash against Barcelona, though, with Radja Nainggolan substituted midway through the first half after tangling with AC midfielder Lucas Biglia. "Nainggolan has been chopped down,' added Spalletti.

"We have to take him to the hospital and see. He won't be with us for a while."

AC Milan remain down in 12th after seeing their eightgame unbeaten run in all competitions ended. Icardi had the ball in the net early on, but the striker's effort was ruled out for offside after a check with VAR. Although the opening stages of the game were not overflowing with attacking quality, there was plenty of niggle, with Biglia left incensed after he was booked despite appearing to have been stamped on by Nainggolan before the Belgian hobbled off.

Nominal home side Inter looked the more likely to find a breakthrough in the first-half.

Prajnesh touches career-best 146

AGENCIES / New Delhi

future tactics books. Vidit Gujrathi also apparently made a contribution to the tactics books at the expense of fellow Indian Debashish Das. Gujrathi was in top form in bringing all his pieces together against a hapless black king.

tainly find its way in many

Hungarian Peter Leko had won a very difficult endgame against Tania Sachdev in the previous round but found young Grandmaster R Praggnanandhaa a much tougher nut to crack.

The game ended in a draw as the former world championship candidate could not make any progress.

Praggnanandhaa's sister Vaishali also had her moment of glory as she played out a draw against former women's World Champion Alexandra Kosteniuk of Russia. Apart from Gujrathi, Harsha and Vishnu Prasanna, Grandmasters Abhijeet Gupta and Vaibhav Suri share the lead with a perfect score.

Yuki Bhambri, who has just returned to circuit after recovering from a knee injury, dropped out of top-100 but Prajnesh Gunneswaran was rewarded for his good run at the Ningbo Challenger as he touched a career-best 146 on Monday.

Bhambri was on the edge of the top-100 when he lost his first round at the European Open in Antwerp last week and has now dropped seven places to 107.

He had returned to top-100 in April this year after spending 26 months outside the bracket. Left-handed Prajnesh, who lost the Ningbo Challenger title clash to Thomas Fabbiano on Sunday, jumped 24 places to 146.

"It was a very tough match for both of us. We played a high quality match for the most part. To put it plainly, I can't win if I don't convert break points. I don't think I took enough chances when I had the opportunity," Prajnesh said from Ningbo.

Public Notice

requested me to investigate the title of the property more particularly described in the The Phoenix Mills Ltd. Schedule written hereunder. Any person/s who has/have any claim, right, title and interest

> Lower Parel, Mumbai 400 013. egistered in the name of the following Shareholders have been lost by them. Name of the Shareholder : Mrs. Leelavati Gopalakrishnan

2. Late Mr. R. Gopalakrishnan Folio No.: PX004030 Certificate No.: 1027 Distinctive Nos: 1592416 to 1592915

No. of Shares: 500 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share

Any person who has any claim in

respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, C-101 247 Park, ..B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai 400 083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claimant :

147, C-148/1, C-148/2, admeasuring

approx. 4320 Sq. Meters, in Trans

Thane Creek Industrial area, lying being

situate at Village Borivali and within the

Registration Sub-District Thane District

and Registration District Thane. (the

"Subject Property"). The said Owners

have Lost/ Misplaced Indenture of

Lease Deed dated 27th March, 1996

executed between the Maharashtra

Industrial Development Corporation

AND M/s. Savioray Laboratories Pvt.

Ltd., AND Registration Receipt no

R1313/1981 of Deed of Assignment

dated 16/03/1981. (the "Lost/ Misplaced

interest, benefit, claim, or demand, of

any nature in or to the Subject Property.

or any part/s thereof, by way of sale

exchange, gift, lease, tenancy, license

mortgage, charge, lien, trust

inheritance, bequest, easement

understanding, development rights

agreement to sell or otherwise

howsoever, are required to make the

documentary proof in support thereof,

to the undersigned, at P.O. No. V.

PATKE & CO. ADVOCATES, F-1, 1st

Near Western Express Highway, Malad

(E), Mumbai 400 097, within 07 (seven)

days of the date hereof, otherwise shall be deemed that all such persons

their claims, rights, interest and title of

Property and are left with no claim, right,

Dated this 23" day of October, 2018.

F-1, 1st floor, Shah Arcade, Rani Sati

Marg, Near Western Express Highway,

Malad (E), Mumbai 400 097.

Subject Property

V. Patke & Co.

All persons, having any right, title,

Mrs. Leelavati Gopalakrishnan Vaibhav Pandya Place : Mumbai Date : 23/10/2018 Legal Creast Advocate and Solicitors

Public Notice Borivali (West), Mumbai-400092 Take Notice that, M/s. Mac Impex are the Owners of Plot No.W-15 Part, C-

People at large are hereby informed that my client i.e. Mr Ashok Premchand Jain have parted with all his relations with his daughter originally known as Miss Komal Ashok Jain who got married contrary to the wishes of my client with one Mr. Sanket Waman Prabhu and accordingly, my client disown

PUBLIC NOTICE

People are hereby informed that henceforth she is not entitled to claim any rights of whatsoever nature in respect of any of the property belonging to my client or his wife or any of the ancestral property, if any, and at the same time, If any person makes any transaction or dealing with her in any manner whatsoever, my client same in any manner whatsoever. Dated this 21" day of October,

> (Ashok M. Saraogi) Advocate for Ashok Jain 6A, 6B Old Oriental Building, 2nd Floor, N.M. Road, Fort, Mumbai 400 001 Tel 22707474/22707575 Email: amsaraogi@gmail.com

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of having its Registered office at

with immediate effect. I have also 462, Senapati Bapat Marg, substituted my new signature in my bank accounts and I am in the process of changing my specimen signature in various government records and documents and henceforth all my bank accounts shall be operated with new signature and any person attempting to use my bank accounts or uses my old signature at any other places shall be

Dated 23rd day of October, 2018.

PUBLIC NOTICE

Smt. Manisha Bhavesh Mota residing at

108/109, Jeevan Sapna, M. G. Cross Road

no. 4, Behind Patel Nagar, Kandivali (West).

Mumbai- 400 067 hereby give public notice

that I have changed my specimen signature

Smt. Manisha Bhavesh Mota Notice is hereby given that

share certificate(s) No. 22396, 22397, 22398 for 300 equity shares of Rs. 10/- each, (Rupees Ten Only) bearing Distinctive Nos. 2238511 to 223881of Ricoh India Limited registered in the name of Laxmichand Maru has been lost/misplaced and holder have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has any claim in respect of the said shares certificates should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates.

> For Ricoh India Ltd. **Managing Director**

Place

PUBLIC NOTICE

To whomsoever it may concern that Flat No. I/14 Panchal Nagar Vasai CHS LTd., Vasai (West) was sold by M/s. Jagruti Construction Co. to Ashok Narayan Vadingkar Ashok sold to Vishnukanta Venugopa Darak, Vishnukanta sold to Krishna Kumar Lakhotia, Krishna sold to Taufiq Gulam Hussain, Tauhiq sold to Mrs. Nita S. Mehta.

In which first two agreements have been misplaced/lost by us. In future if any Problem arises regarding the lost of agreement then we shall be wholly responsible for the same cost.

NITA.S. MEHTA I/14, Panchal Nagar CHS Ltd. Vasai (West) Dist Palghar Pin: 401202.

PRESTIGE STOCKS AND

BONDS LIMITED Solaris, Prof. N.S. Phadke Marg, Off

Western Express Highway, Andheri (East) Mumbai-400069, Maharashtra, Email: prestigestocksandbonds@gmail.com Website: www.prestigestocks.co.in

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 29(1)(a) and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a Meeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company on Monday, the 12th November, 2018 at 4:00 P.M. to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the Quarter

The said intimation is also available on the Company's website at www. prestigestocks.

Place: Mumbai Kinjal Desai Date: 22.10.2018 Compliance Officer

Auction of Unusable items

Auction of the unusable dead stock material from the different departments of College of Agriculture, Dapoli is organized on 30/10/2018 between 10.00 am onward. The auction will be made on the basis of "On the spot & in as such condition". The details of auction with its terms and conditions are available on University website (www.dbskkv.org) or in the office of the Associate Dean, College of Agriculture, Dapoli.

> Sd/-**Associate Dean**

College of Agriculture, Dapoli. Date: 23rd Oct., 2018.

Place: Dapoli.

D.G.I.P.R. 2018/2019/3806

asianpaints

Asian Paints Limited Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055

Tel. No.; (022) 6218 1000 | Fax No.; (022) 6218 1111 | Website; www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com | CIN : L24220MH1945PLC004598

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30[™] SEPTEMBER, 2018

		-1	STANDALONE					
Sr.	D-di-d	Quarte	Quarter Ended Six Months Ended					
No.	Particulars	30.09.2018 Audited	30.09.2017 Audited	30.09.2018 Audited	30.09.2017 Audited	31.03.2018 Audited*		
1	Total income from operations (Refer note 3)	3,914.17	3,602.20	7,620.41	7,196.77	14,559.55		
2	Net Profit for the period (before exceptional items)	709.56	701.77	1,519.53	1,304.86	2,865.83		
3	Net Profit for the period before tax	709.56	701.77	1,519.53	1,304.86	2,865.83		
4	Net Profit for the period after tax	481.49	473.41	1,024.12	874.27	1,894.80		
5	Total Comprehensive Income for the period	428.23	500.98	984.84	891.33	1,890.83		
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92		
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date	-	-		-	7,702.24		
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.02*	4.94*	10.68*	9.11*	19.75		

1			С	ONSOLIDATE	NSOLIDATED			
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Six Mont	Year Ended			
No.	ratuculais	30.09.2018 Unaudited*	30.09.2017 Unaudited	30.09.2018 Unaudited ^e	30.09.2017 Unaudited*	31.03.2018 Audited*		
1	Total income from operations (Refer note 3)	4,639.05	4,274.18	9,037.64	8,502.44	17,262.23		
2	Net Profit for the period (before exceptional items)	748.67	772.07	1,596.95	1,426.32	3,068.48		
3	Net Profit for the period before tax	748.67	772.07	1,596.95	1,426.32	3,068.48		
4	Net Profit for the period after tax [^]	506.00	593.66	1,077.31	1,034.40	2,097.52		
5	Total Comprehensive Income for the period	465.80	637.86	1,093.66	1,066.73	2,062.72		
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92		
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date		-3			8,314.31		
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	5.14*	6.00*	10.95*	10.46*	21.26		

^ Net Profit for the period after tax for consolidated results includes share of profit of associate

The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting held on 22rd October, 2018. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

The Standalone and Consolidated financial results, for the quarter and six months ended 30th September, 2018 and 30th September, 2017 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated financial results, for the year ended 31" March, 2018 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.

Consequent to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 1" July, 2017, Central Excise, Value Added Tax (VAT) etc. have been subsumed into GST. In accordance with Indian Accounting Standards and Schedule III of the Companies Act, 2013, unlike Excise Duties, levies like GST, VAT etc. are not part of Total income from operations. Accordingly, the figures for the periods upto 30" June, 2017 are not strictly relatable to those thereafter. The following additional information is being provided to facilitate such understanding:

9			STANDALON	E		CONSOLIDATED					
	Quarter Ended		Six Months Ended Year		Year Ended	ear Ended Quarter Ended		Six Months Ended		Year Ended	
	30.09.2018	30.09.2017	30.09.2018	30.09.2017	31.03.2018	30.09.2018	30.09.2017	30.09.2018	30.09.2017	31.03.2018	
Total income from operations (A)	3,914.17	3,602.20	7,620.41	7,196.77	14,559.55	4,639.05	4,274.18	9,037.64	8,502.44	17,262.23	
Excise duty on sale (B)	-	*	-	405.84	405.84	-	-		418.47	418.47	
Total income from operations excluding excise duty on sale (A-B)	3,914.17	3,602.20	7,620.41	6,790.93	14,153.71	4,639.05	4,274.18	9,037.64	8,083.97	16,843.76	

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

K. B. S. ANAND MANAGING DIRECTOR & CEO DIN: 03518282

(₹ in Crores)

Printed and Published by Girdharlal Lakhotia for the Proprietors, Indian National Press (Bombay) P. Ltd., at Journal Press, Free Press House, Free Press Hou New Delhi: 1/8 INS Bldg., Rafi Marg, New Delhi-110 001; Tel.: 23718853; Kolkata: Tel.: 22875645; Chennai: Tel: 28217766; Bhopal: Tel: 2660570, 4271345. Air Surcharge Rs. 2.00 only. Managing Editor: Girdharlal Lakhotia. Editor: S. S. DHAWAN. Reg. No. MCS/048/2018-20; RNI No. 1541/1957

Date: 22" October, 2018

Place: Mumbai

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन४७ अनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, बँकेच्या संचालक मंडळाची सभा ही दिनांक ३०सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही/अर्धवर्षाकरिता बँकेचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि पटलावर घेण्यासाठी सोमवार २९ ऑक्टोबर, २०१८ रोजी घेण्यात येणात आहे. संचालक मंडळाच्या सभेची सूचना ही बँकेची वेबसाईट www.unionbankofindia.co.in आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट www.bseindia.com व www.nseindia.com यावरही उपलब्ध असेल.

युनियन बँक ऑफ इंडियाकरिता स्थळ : मुंबई दिनांक : २२ ऑक्टोबर, २०१८ कंपनी सचिव



सोलारा ॲक्टिव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड

(पूर्वीचे नाव-एसएसएल फार्मा सायन्सेस लिमिटेड) सीआयएनःयु२४२३०एमएच२०१७पीएलसी२९१६३६ नोंदणीकृत कार्यालय : २०१, देवाव्रत, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३. द्र.: ९१ २२ २७८९२९२४, फॅक्स : ९१ २२ २७८९२९४२. कॉर्पोरेट कार्यालय : बत्रा सेंटर, नं. २८, सरदार पटेल रोड, गुईंडी, चेन्नई-६०० ०३२. द्र.: ९१ ४४ ४३४४६७००, २२२०७५००, फॅक्स : ९१ ४४ २२३५०२७८ ई-मेल : investors@solara.co.in वेबसाईट : www.solara.co.in

टपाल मतदान आणि ई-व्होटिंगची सूचना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० च्या तरत्दी सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (त्याच्या कोणत्याही वैधानिकसुधारण किंवा पुनर्अधिनियममिती यासह) च्या अनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, काही कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासहीत टपाल मतदानाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.

मंजरी मिळवायची आहे. बाब १ : सोलारा एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन २०१८ (सोलारा ईएसओपी २१८) च्या दुरुस्तीला

खालील बाबींसाठी सोलारा ॲक्टिव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेड ("कंपनी") च्या सभासदांची

बाब २) ऑप्शन्स मंज्रीच्या वेळेस कंपनीच्या निर्गमित भांडवलाच्या एक टक्के किंवा त्या प्रमाणा इतकेच कोणत्याही एका वर्षात निर्धारित कर्मचाऱ्यांना ऑप्शनच्या मंज्रीला मान्यता. घटनांचे तपशील खालीलप्रमाणे :

अनु. क्र.	तपशील	दिनांक
१	१२ ऑक्टोबर, २०१८ रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/रेकॉर्डस मध्ये ज्यांची नावे आढलून येतील त्या सभासदांना सूचना पाठवणे (ई-मेल/रजिस्टर्ड पोस्टाने/कुरियर ने) पूर्ण केल्याची तारीख	सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८
२	ई-व्होटिंग सुरु होण्याची तारीख	मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८ स. ९.०० वा.
W	ई-व्होटिंग समाप्तीची तारीख	बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८ रोजी सं. ५.०० वा. अंतिम तारखेनंतर सभासदांकडून प्राप्त होणाऱ्या टपाल मत पत्रिका वैध नसतील आणि सदर शेवटच्या तारखेनंतर टपाल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाला अनुमती नसेल.
8	टपाल मतदानाचे निकाल	शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की

ए) कंपनीने कार्व्ही कॉम्प्युटरशेअर प्रा. लि., हैदराबाद (कार्व्ही) यांची त्यांच्या प्लॅटफॉर्म मार्फत ई-व्होटिंग सविधा परविण्यासाठी सेवा घेतली आहे.

बी) कंपनीने ई-व्होटिंगद्वारे आणि टपाल मतदानाद्वारे पडलेल्या मतांची पडताळणी करण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून श्री. एस. एस. विग्नेश (सभासदत्व क्र. एसीएस : ३१११४ व सीपी ११६२०) यांची नियुक्ती केली आहे.

सी) सभासद एकतर ई-व्होटिंग मार्फत किंवा प्रत्यक्ष टपाल मतपत्रिकांमार्फत मतदानाचा पर्याय निवडू शकतात. जर सभासदांचे ई-व्होटिंगचा पर्याय निवडला तर त्याने/तीने प्रत्यक्ष टपाल मतदान करू नये तसेच टपाल मतदानाला पर्याय निवडलेल्यांनी ई-व्होटिंग करू नये. तथापि, सभासदांनी जर प्रत्यक्ष टपाल मतपत्रिकेदारे मतदान तसेच ई-व्होटिंग मार्फत मतदाना अशा दोन्ही प्रकारे त्यांचे मत दिले तर ई-व्होटिंग द्वारा केलेले मतदान ग्राह्य धरले जाईल आणि टपाल मतदानाने केलेले

डी) एखाद्य सभासदाला टपाल मतपत्रिका मिळाली नाही तर ते कंपनी किंवा कार्व्हीकडे नक्कल टपाल मतपत्रिकेसाठी एक विनंती करू शकतात. स्पष्टीकरणात्मक निवेदनासह टपाल मतदान आणि ई-व्होटिंगची सूचना कंपनीची वेबसाईट www.solara.co.in वर, कार्व्ही ची वेबसाईट https://evoting.karvy.com वर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचीबद्ध आहेत त्या स्टॅक एक्स्चेंजसच्या

वेबसाईटस् www.nseindia.com आणि www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ई) सादर केलेल्या ई-मतांसह टपाल मतदानाची पडताळणी पूर्ण केल्यावर तपासणी अधिकारी त्यांच्या अहवाल संचालक मंडळाच्या अध्यक्षांना सादर करतील. मतांच्या (ई-मतांसह) वैधतेवरील तपासणी अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील. ई-व्होटिंग सहीत टपाल मतदानाचे

निकाल शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी घोषित केले जातील. एफ) तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह निकालांना कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आणि कॉर्पोरेट कार्यालयात व कंपनीची वेबसाईट (www.solara.co.in) वर आणि तसेच कार्व्हीची वेबसाईट (https://evoting.karvy.com) वर प्रदर्शित केला जाईल. त्याशिवाय जेथे कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिडेला कळवले जातील.

जी) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासह टपाल मतदानाद्वारे मतदानाशी संबंधीत कोणत्याही चौकशी किंवा तक्रारींसाठी तुम्ही https://evoting.karvy.com वर डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्वड कलेश्चन्स (एफएक्युज) आणि भाग धारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाह शकतात किंवा कार्व्हींचे श्री. एस. व्ही. राजू यांच्याशी ९१ ४०६७१६२२२२ वर किंवा १८००३४५४००१ (टोल फ्री) वर संपर्क साधू शकता.

संचालक मंडळाच्या आदेशावरून सोलारा ॲक्टिव्ह फार्मा सायन्सेस लिमिटेडसाठी

ठिकण : चेन्नई एस. मुरली क्रिश्नल दिनांक : २३ ऑक्टोबर, २०१८ कंपनी सेक्रेटरी



नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) (सन २०१८-१९) ई-टेंडर निविदा सुचना क्र. ०६ चे प्रथम मुदतवाढ

निविदा सूचना क्रं.०६ चे अ.नं. १ व २ चे कामास प्रथम मूदतवाढ खालीलप्रमाणे

ऑनलाईन संच विक्री	ऑनलाईन	ऑनलाईन सादर केलेल्या
दिनांक	सादरीकरणाचा दिनांक	निविदा उघडणेचा दिनांक
	ऐवजी दि.०५/११/२०१८	दि.२३/१०/२०१८ च्या ऐवजी दि.०६/११/२०१८

बाकी मजकुर मुळ निविदे सुचनेप्रमाणे राहिल

XXX सही /-अधीक्षक अभियंता ज.सं.जा.क्र/२८१/दि.२२/१०/२०१८ सार्व. आरोग्य अभियांत्रिकी विभाग,(पापु) पाणी अडवा, पाणी जिरवा.. नाशिक महानगरपालिका, नाशिक

प्रपत्र क्र. आयएनसी-२६

(कंपनीज (इन्कॉर्पोरेशन) रूल्स, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरून) एका राज्यातून दसऱ्या राज्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्यासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र सरकार-पश्चिम विभाग यांचेसमोर कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ च्या पोटकलम (४) आणि कंपनीज (इन्कॉर्पोरेशन)

रुल्स, २०१४ च्या नियम ३० च्या पोट-नियम (५) च्या खंड (ए) च्या बाबींमध्ये.

ॲम्बिशियस प्लास्टोमॅक कंपनी लिमिटेड, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे ६०८, गोल्ड क्रेस्ट बिझनेस सेंटर, एल. टी. रोड, मनुभाई ज्वेलर्ससमोर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र येथे च्या बाबींमध्ये. याचिकाकर्ते

सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, ''महाराष्ट्र राज्यातून'' ''गुजरात राज्यात'' कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकारकडे अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे.

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास खालील नमूद पत्त्यावर तिच्या नोंदणीकृत कार्यालयात अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा दिवसांत विभागीय संचालक, पत्ता एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ००२ यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमूद करून शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवू शकतात किंवा एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर गुंतवणूकदार तक्रार प्रपत्र भरून

पाठव शकतात. ६०८, गोल्ड क्रेस्ट बिझनेस सेंटर, एल. टी. रोड, मनुभाई ज्वेलर्ससमोर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र

अर्जदारांच्या वतीने आणि करिता ॲम्बिशियस प्लास्टोमॅक कंपनी लिमिटेड सही/-पिंकल आर. पटेल

व्यवस्थापकीय संचालक **ठिकाण:** अहमदाबाद दिनांक: २२/१०/२०१८ डीआयएन : ०६५१२०३०



वडाळा पूर्व शाखा : युक्रेस बिल्डिंग, वडाळा (पूर्व), मुंबई-४०० ०३७ द्र : (०२२) २४१००५३६/२४१२२२९९, ई-मेल : wadalae.mumbaisouth@bankofindia.co.in

कब्जा सूचना ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १७.०४.२०१८ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. मुन्ना जयस्वाल यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच १७.०४.२०१८ रोजी रु. २,२९,४४६/- + व्याज (रुपये दोन लाख एकोणतीस हजार चारशे सेहेचाळीस मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये २० ऑक्टोबर, २०१८ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया यांस रु. २,२९,४४६/ - आणि पुढील व्याजासाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग ज्यात फ्लंट क्र. बी-७०२, एसपीपीएल गॅलेक्सी (पेन्टा गॅलेक्सी सीएचएसएल), ॲन्टॉप हिल, वडाळा पूर्व, मुंबई-४०० ०३७ नोंदणीकृत मुंबई शहरामध्ये.

दिनांक: २०.१०.२०१८ वेळ : १६.४० वा.

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया



FIBERWEB (INDIA) LIMITED

Regd. Office: Airport Road, Kadaiya, Nani Daman, Daman (U.T.) - 396210. CIN NO.: L25209DD1985PLC004694

Email ID: fiberweb@vsnl.net • Website: www.fiberwebindia.com Tel No.: 0260-2221458 • Fax No.: 0260-2220758

(₹ In Lakhs)

			STANDALONE			CONSOLIDATED)
	Particulars	Quarter ending/ Current Year ending 30.09.2018	Half year ended 30.09.2018	Quarter ended in the previous year 30.09.2017	Quarter ending/ Current Year ending 30.09.2018	Half year ended 30.09.2018	Quarter ended in the previous year 30.09.2017
	Unaudited Unaudited Unaudited Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited			
1 2	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	3224.67	8067.34	4726.04	5786.73	12637.47	6227.76
	Extraordinary items#)	579.61	1145.71	674.84	781.28	1524.68	851.23
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or						
	Extraordinary items#)	579.61	1145.71	674.84	781.28	1524.68	851.23
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or						
	Extraordinary items#)	579.61	1145.71	674.84	781.28	1524.68	851.23
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for						
	the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax)]	579.61	1145.71	674.84	781.28	1524.68	851.23
6	Equity Share Capital	2879.17	2879.17	1439.58	2879.17	2879.17	1439.58
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	8	-	-	-	-
8	Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	(a) Basic	2.01	3.98	4.71	2.71	5.30	5.94
	(b) Diluted	2.01	3.98	4.71	2.71	5.30	5.94

Notes:

- 1. The above statement of standalone and consolidated unaudited financial result was reviewed by the audit committee and taken on record at the Board Meeting held
- on 22.10.2018. The statutory Auditors have carried out limited review of the Unaudited Financial Results for the quarter and six months ended 30.09.2018. 2. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites
- (www.bseindia.com) and on the Company's website (www.fiberwebindia.com) 3. The above results are in compliance with Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs.
- 4. The Company is operating in single segment i.e. "Polymer Processing" hence segment wise reporting as defined by IND AS 108- "Operating Segments", is not applicable.
- 5. The Company adopted Indian Accounting Standard ("IND AS") from 01.04.2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read
- 6. The figures for the corresponding previous guarter have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable. Information in Investor complaints in pursuant to Regulation 13(3) SEBI (LODR) Regulation, 2015 for the quarter ended 30th June, 2018; beginning 00; received 14;
- Place : Mumbai Date: October 22, 2018

On Behalf of the Board sd/-Pravin V Sheth (Director)

पीआयएल इटॅलिका लाईफस्टाईल लिमिटेड सीआयएनः एल२५२०७आरजे१९९२पीएलसी००६५७६ वर्कस् अँड नोंद. कार्यालयः कोडियात रोड, सिसार्मा, उदयपूर-३१३०३१.

फोन: ०२९४-२४३२२७१/७२ वेबसाईटः www.italicafurniture.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ सहवाचता रेग्युलेशन ४७ च्या तरतुदी अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व सहा महिन्याकरित्या कंपनीचे अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष इतर बार्बीसह विचारात आणि मंज्रीकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बुधवार ३१ ऑक्टोबर, २०१८ रोजी नियोजिले आहे.

पढील तपशील कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.italicafurniture.com तसेच स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ जिथे कंपनी यादी म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे. पीआयएल इटॅलिका लाईफस्टाईल लिमिटेडकरिता

ठिकाण: उदयपुर

दिनांक: २२.१०.२०१८

कंपनी सचिव

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, मी श्री. संदीप हिंन्दराव बाबर (मालक) यांनी खो. क्र. २, ए विंग, दत्त प्रतिक कोहासो लि., पाखाडी, कळवा येथे वसलेली खरेदी केलेली मिळकतीचे जी

तपशीलपणे खालील परीशिष्टात नमूद केली आहे

याचे नामाधिकार तपासित आहे

कोणत्याही व्यक्तीस सदर जमीन किंवा त्याचा कोणताही भाग किंवा रचनाभागसंदर्भात करार, मागणी, वारसा, विक्री, हस्तांतरण अभिहस्तांतरण, गहाण, भेट, विश्वस्त, करार, मोनुमेंट, दावा, कब्जा, भोगवटा, भाड्याने, भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, प्रलंबीत वाद, भार, अदलाबदल, परवाना, धारणाधिकार, शेअर्स, कुळवहिवाट, पोटकुळवहिवाट, देखभाल, सुविधाधिकार, मृत्युपत्रीत दान, निधन, अंत्यदान, विभागणी, वाद, हुकूम, जप्ती, निषेधज्ञा, आदेश, संपादन, अधिग्रहण, भार, विकासाधिकार, संयुक्त भागीदारी, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, अग्रीमा, एफएसआय/ टीडीआरचा वापर किंवा कायद्याच्या परिचलनाद्वारे किंवा याशिवाय च्या मार्गे कोणताही दावा, अधिकार, नामाधिकार, ईस्टेट, शेअर्स, हितसंबंध असल्यास लिखित स्वरुपात पूर्ण कागदपत्र पुरावे प्रमाणित सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकार रझीया मनसुरी, वकील, त्यांचे कार्यालय खो. क्र. १, सी विंग, जय पारस को.हा.सो.लि., पंडीत दिनदयाळ रोड, ठाक्रवाडी, डोंबिवली पश्चिम येथे प्रसिद्धी दिनंकापासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, दावे, अधिकार किंवा हितसंबंध कळविण्यास कसूर झाल्यास ते सर्व हेतू आणि उद्देशाकरीता त्यागीत आणि/किंवा परित्यागीत केल्याचे मानण्यात येईल आणि नामाधिकारातील व त्याचेउत्तराधिकारी सुद्धा मालकांवर बंधनकारक राहणार नाही.

मिळकतीचे परिशिष्ट ठाण्याचे नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हाचे ठाणे महानगरपालिकाच्या हद्दीत, तालुका आणि

जिल्हा ठाणे, महसूल गाव कळवा, खारेगाव, पाखाडी येथे जमीन धारक सर्व्हे क्र. ८२, हिस्सा क्र. ३(भाग) येथे वसलेले खो. क्र. २, ए विंग, दत्त प्रतिक कोहासो लि., पाखाडी खारेगाव आणि खालीलप्रमाणे सिमाबद्धः पूर्वेला : दत्ताराम पाटील यांचा प्लॉट पश्चिमेला: गुलमोहर अपार्टमेंट

दक्षिणेला: गुलाब पाटील यांचा प्लॉट उत्तरेला: राज लक्ष्मी कोहासो लि.

रझीया मनस्री (वकील)



UltraTech Cement Limited

Regd. Office: 'B' Wing, Ahura Centre, 2rd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093 Tel No. - 022-66917800/29267800, Fax No. - 022-66928109 | Website - www. ultratechcement.com | CIN: L26940MH2000PLC128420

Notice is hereby given that Share Certificate(s) bearing following distinctive numbers have been reported lost or mislaid and the Members have applied to the Company for issue of duplicate Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S. KARVY COMPUTERSHARE PRIVATE LIMITED, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Nanakramguda Financial District, Hyderabad-500032 within fifteen days from the date of publication of this notice

Names of the registered holder, Folio No. No of Shares, Certificate No. Distinctive Nos. (From-To) *NITIN VYANKATESH SINNARKAR, ATUL VYANKATESH SINNARKAR, RAJESH VYANKATESH SINNARKAR, N69751,24, 163713, 37825189-37825212* RAJ KISHORE MAHES, PRABHA MAHESHWARI, RAJ KISHORE MAHESHWARI, PRABHA MAHESHWARI, 09320270,20, 87402, 3339381-3339383* SANMUK SINGH BHALLA 75116560,20, 135965, 36037025-36037044 *USHAKANT BHAGIRATHBHAI PATEL, 10063892,40, 94966 33662206-33662245 *INDRANIDEVI S JAIN, 81144788,8, 9217583, 132117968-132117975 *BHIKHABHAI RANCHHODDAS PATEL, 81157103,20, 218563, 132154274-132154293 *SARLA RANI, 74146198,15, 206382, 35638064-35638078*

For UltraTech Cement Limited

Place: Mumbai Date: 22rd October, 2018

S.K. Chatterjee Company Secretary

BARODA PIONEER MUTUAL FUND





NOTICE NO. 53/2018

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENTS ("SIDs") AND KEY INFORMATION MEMORANDA ("KIMs") OF THE SCHEMES OF BARODA PIONEER MUTUAL FUND ("MUTUAL FUND") AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF THE MUTUAL FUND

Change in custodian of the schemes of the Mutual Fund effective October 22, 2018 NOTICE is hereby given that the Board of Directors of Baroda Pioneer Trustee Company Pvt. Ltd., trustee to the Mutual Fund, has approved the change in custodian of the schemes of the

Mutual Fund from Citibank N. A. ("Citibank") to SBI-SG Global Securities Private Limited

("SBI-SG"). Consequently, details of Citibank appearing in Section I (Information about the Sponsor, AMC and Trustee Company) -E (Service Providers) of the SAI have been superseded with the following:

(i) CUSTODIAN

unchanged.

Place: Mumbai

SBI-SG Global Securities Private Limited

"Jeevan Seva" Annexe Bldg., Ground Floor, S.V. Road, Santacruz (W), Mumbai - 400054.

SEBI Registration Number: IN/CUS/022

The SIDs and KIMs of the schemes of the Mutual Fund also stand modified to the extent mentioned above.

This notice-cum-addendum forms an integral part of the SID and KIM of the schemes of the Mutual Fund and SAI of the Mutual Fund, wherever applicable. All other terms and conditions of the SID and KIM of the schemes of the Mutual Fund and SAI of the Mutual Fund remain

For Baroda Pioneer Asset Management Company Limited

(Investment Manager to Baroda Pioneer Mutual Fund)

Date : October 22, 2018 Authorised Signatory Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

> For further details, kindly contact: Baroda Pioneer Asset Management Company Limited CIN: U65991MH1992PLC069414

501, Titanium, 5th Floor, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel. No.: +91 22 3074 1000 • Toll Free No.: 1800 267 0189 Visit us at : www.barodapioneer.in • Email : info@barodamf.com



एशियन पेंट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ६अ, शांतीनगर, सांताकुझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५ दुरध्वनी क्र. : (०२२) ६२१८ १००० | फॅक्स क्र. : (०२२) ६२१८ १९११ | संकेतस्थळ : www.asianpaints.com ई-मेल: investor.relations@asianpaints.com | सीआयएन : L24220MH1945PLC004598

३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या स्वतंत्र आणि एकत्रीकृत वित्तीय निष्कर्षांचा उतारा

			स्वतंत्र					
अनु. क्र.	तपशील	तिमार्ह	ो अखेर	सहामाई	वर्ष अखेर			
	तपसाल	३०.०९.२०१८ लेखापरीक्षित	३०.०९.२०१७ लेखापरीक्षित [‡]	३०.०९.२०१८ लेखापरीक्षित [#]	३०.०९.२०१७ लेखापरीक्षित [*]	३१.०३.२०१८ लेखापरीक्षित ⁸		
9	परिचलनातून एकूण उत्पन्न (तळटीप क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	3,998.90	3,६०२.२०	७,६२०.४१	७,१९६.७७	98,448.44		
2	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोर्शी पूर्वी)	७०९.५६	009.00	9,499.43	9,308.64	2,644.63		
3	कालावधीकरीता करापूर्वीचा निव्वळ नफा	608.48	909.99	9,499.43	9,308.28	2,684.63		
8	कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा	8८9.89	863.89	9,028.92	८७४.२७	9,688.60		
4	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	824.23	400.96	928.28	689.33	9,690.63		
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)	84.82	84.82	94.92	84.82	९५.९२		
0	ताळेबंद तारखेनुसार पूनर्मूल्यांकन राखीय वगळता राखीय	10-0	9-0	-	-	0,002.28		
۷	मुलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत)	4.02*	8.98*	90.६८*	9.99*	98.64		

			(₹ कोटीमध्ये)			
अनु.	तपशील	तिमाह	ो अखेर	सहामाह	ही अखेर	वर्ष अखेर
क्र.	CHERE	३०.०९.२०१८ अलेखापरीक्षित			३०.०९.२०१७ अलेखापरीक्षित [#]	३१.०३.२०१८ लेखापरीक्षित
9	परिचलनातून एकूण उत्पन्न (तळटीप क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	8,६३९.04	8,208.92	9,030.58	८,५०२.४४	90,252.23
2	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टीं पूर्वी)	082.80	00.F00	9,498.94	9,824.32	3,082.82
3	कालावधीकरीता करापूर्वीचा निव्वळ नफा	83.589	992.09	9,488.84	9,828.32	3,086.86
8	कालायधीकरीता करपश्चात निव्वळ नफा^	404.00	५९३.६६	9,000.39	9,038.80	2,090.42
4	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	884.60	६३७.८६	9,093.88	9,088.03	२,०६२.७२
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)	९५.९२	९५.९२	84.82	84.82	84.82
(9	ताळेबंद तारखेनुसार पूनर्मूल्यांकन राखीव वगळता राखीव	1-1	1-	:	Ξ.	۲,398.39
۷	मुल'भूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत)	4.98*	Ę.00*	90.94*	१०.४६*	२१.२६

[#] क्र. २ चा संदर्भ घ्यावा

^ एकत्रिकृत निष्कर्षाकरिता करानंतरच्या कालावधीकरिता निव्वळ नफ्यामध्ये सहाय्यकरी नफ्याच्या भागाचा समावेश आहे.

- वरील उतारा सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंसजकडे फाईल केलेल्या स्वतंत्र व एकत्रीकृत वित्तिय निष्कर्षांचे सर्विस्तर प्रारुप आहे. सर्विस्तर वित्तिय निष्कर्षांचे आणि या उता-याचे लेखा समितिद्वारा अवलोकन करण्यात आले होते आणि कंपनीच्या संचालक मंडळाद्वारा २२ ऑक्टोबर, २०१८ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या संबंधित सभेत मान्य करण्यात आले होते. स्वतंत्र व एकत्रीकृत वित्तिय निष्कर्षांचा संपूर्ण प्रारुप (https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html) या कंपनीच्या वेबसाईटवर आणि (www.nseindia.com) या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि (www.bseindia.com) या बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३० सप्टेंबर, २०१८ आणि ३० सप्टेंबर, २०१७ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही करिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षकांद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले आणि प्रत्येकी पुनरावलोकनाच्या अधिन ठेवण्यात आले. लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण आणि मर्यादित पुनरावलोकनावर असमर्थित मत व्यकत केले आहे.
- दि.३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या वर्षाकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षकांद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण आणि मर्यादित पुनरावलोकनावर असमर्थित मत व्यक्त केले आहे. ३. १ जुलै, २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर केंद्रीय उत्पादन, मूल्यवर्धित कर (व्हॅट) इत्यादि जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या आणि अनुसूची ३ वर इंडियन अकॉटींग स्टॅंडर्ड च्या अनुषंगाने अबकारी शुल्काप्रमाणे जीएसटी, व्हॅट इ सारखे शुल्क एकूण महसूलाचा भाग नाही. तदनुसार

३० जून, २०१७ पर्यंतच्या कालावधीकरिताची आकडेवारी त्यांनंतरच्या सदस्यांसाठी काटेकोरपणे संबंधित नाही. अशी समज घेण्यासाठी खालील अतिरिक्त माहिती प्रदान (₹ कोटीमध्ये)

		स्वतंत्र					एकत्रीकृत					
	तिमाही	तिमाही अखेर		सहामाही अखेर		बेर तिमाही अखेर		सहामाही अखेर		वर्ष अखेर		
	30.09.209८	30.09.2096	30.09.209८	30.09.2090	39.03.2092	30.09.2092	30.09.2096	30.09.209८	30.09.209७	39.03.2092		
परिचलनातून एकूण उत्पन्न (ए)	३,९१४.१७	3,६०२.२०	७,६२०.४१	७,१९६.७७	98,448.44	४,६३९.०५	४,२७४.१८	9,030.58	८,५०२.४४	9७,२६२.२३		
विक्रीवरील अबकारी कर (बी)	_	-	-	804.68	४०५.८४	-	-	-	୪१८.४७	89८.8७		
परिचलनातून एकूण उत्पन्न वगळून विक्रीवरील अबकारी कर (ए–बी)	3,९१४.१७	3,६०२.२०	७,६२०.४१	६,७९०.९३	98,943.09	४,६३९.०५	8,२७४.१८	९,०३७.६४	८,०८३.९७	9६,८४३.७६		

संचालक मंडळाकरिता आणि वतीने

के. बी. एस. आनंद व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन ०३५१८२८२

: मुंबई

दिनांक : २२ ऑक्टोबर, २०१८

करण्यात येत आहे.

मंमिश्र

पहिली ते आठवीच्या पायाभृत, संकलित चाचण्या होणार बंद

। कोल्हापूर: पहिली ते आठवी वर्गाच्या पायाभूत व संकलित चाचण्या बंद होणार असून, तसे आदेश शिक्षणमंत्री यांनी विद्या प्राधिकरण पुणेचे संचालक डॉ. मगर वांना दिले आहेत. पेपर काढणे शिक्षकांची जवाबदारी व परीक्षा घेणे ही शाळेची जवाबदारी आहे. असे असताना तरतुदीला बगल देत राज्यभर पायाभूत व संकलित चाचण्या घेण्यात येत आहेत. या चाचण्या खंद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून थेट शिक्षणमंत्री यांच्याकडे नागो गाणार यांनी केली होती. याद्यावत २२ ऑक्टोबर रोजी शिक्षणमंत्री यांच्याकडे सभा झाली. या चाचण्यातृन शिक्षकांची सुटका होणार असल्याचे शिक्षक-पालक विद्यार्थी यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

माओवाद्यांशी संबंध : आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

। मुंबई : बूएपीए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयाने मुदतवाढ देताना केवळ तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल ब्राह्म धरला असेल तर ते योग्य नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपायरून अटकेत असलेल्या सुरेंद्र गर्डलिंग वाच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना आणखी ९० दिवसांच्या पुणे सत्र न्यायालवाने दिलेल्या मुदतवादीविरोधात चर्चल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मदला भाटकर वांनी हे मत व्यक्त केले. माओवाद्यांत्री यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात ३ सप्टेंबरपूर्वी ९० दिवसांत आरोपपत्र राखल करणे २ संप्यतपुत्री १३ एर्स्सा जावरंग्य पहेला करण संधनकारक आहे. परंतु २ सप्टेंबरला पॉलिसॉनी सत्र न्यायालवात धाव घेकन आरोपपत्र वाखल करण्यासाटी ९० दिवसांची मुदतवाढ मानितती. बाला आरोपीच्या बेललांनी आक्षेप फेला. परंतु सार्व्यास्त्रीय व्यवस्थात्रीत स्वार्ति संस्त्रा परंतु न्यायालयाने ही मुदतवाड दिली. हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करत गडलिंग याने या निर्णयाला हायकोटांत आव्हान दिले. त्वावर सोमवारी न्यायमूर्ती मृदुला भाटकर चांच्यासमोर सुनावणी झाली. चा वेळी ु ऑडक्टोकेट जनस्त आशुर्तीष कुंभकोणी गैरहजर असल्वाने न्यायालयाकडे वेळ मागितला. या वेळी न्यायालवाने सरकारच्या भमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारची चांगलीच कानड्याडणी केली. वा प्रकरणी ऑडक्रोकेट जनरल यांना बाजू मांडण्याचे आम्ही आदेश दिले नकते, यांनी बाज मांडण्यासारखे हाहीच नाही. केवळ तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर जर सत्र न्यायालवाने हे आदेश दिलेले असतील तर ते बेकायदेशीरच आहेत. असे मत व्यक्त करून वाचिकेची सुनावणी मंगळवारी निश्चित केली.

बस-ट्रक अपघातात पाच ढार

नगर-पुणे महामार्गावर झाली दुर्घटना : १३ जण जखमी



। अहमदनगर । अहमदनगर-पुणे वरील वाडेगव्हाण जवळील पारने फाट्यावर सोमवारी पहाटे ५:३० वाजता टेम्पेला ओव्हरटेक करत असताना औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका दहा

वर्षांच्या मुलाचा सामावेश आहे. जखमांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे, तर ११ जण किरकोळ जखमी आहेत. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या लक्झरी बस टेम्पोला ओव्हरटेक करत असताना उभ्या असलेल्या ट्रकबर आदळून हा अपघात बाला. अपधातानंतर बस रस्त्यावर पलटी

झाल्याने अनेक प्रवाशांच्या डोक्याला हाताला मार लागला. बसमध्ये समारे ५५ प्रवाशी होते. या मधील पाचनण जागीच ठार झाले, तर दोननण गंभीर जखमी झाले व ११ जण किरकोळ जखमी झाले. मृतांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखर्मीना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतामध्ये प्रमोद उत्तम मोरे (४५, रा. सावगाव ता. मेहंकर जि. बुलढाणा) व अमजद महम्मद युसूफ शेख (५२, रा. जालना. चालक) अशी मृतांची नावे आहेत. इतर तीन मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले

काळी-पिवळी जीप-टेम्पो अपघातात १ टार, १३ जखमी

वर दाट धक्वामळे काळ्या-पिवळ्या खाजगी गाडीचा व एका टेम्पोचा मामणोली गावाजवळ भीषण अपघात झाला. वा अपघातात चालक जागीच ठार, तर गाडीतील १३ प्रवासी जखमी वाव टेम्पोही पलटी झाला. सोमवारी सकाळीच ही घटना घडल्याने काळ्या पिवळ्या गाड्यांची खाजगी प्रवासी वाहतुक बंद ठेवण्यत आली. तर वेकरदार वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे

मुरबाडहून सकाळी प्रवासी भरून कल्याणकडे जाणाऱ्या काळी पिवळी जीपचालकाला दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कल्याण दिशने जाणाऱ्या टेम्योवर जीप धडकल्याने हा अपघात घडला. वा अपघातात

झाले. त्यातील काहींची प्रकती गंभीर असन राहल मोहपे (रा. पन्हे) वाला फोटीज हॉस्पिटल वेथे उपचारार्थ दाखरन करण्यात आले आहे. तर



सचिन जगन्नाथ श्रीखंडे हा उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. उर्वरित जखमी सोयीनुसार वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असल्वाने त्यांची नावे समजू शकली नाहीत, मुखाड आगारातून सकाळच्या संत्रात प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून बेळेवर वसेस नसल्वाने बहुतेक प्रवासी बसची बाट न पाहता खाजगी वाहनांचा सहाग घेत कामाच्या टिकाणी जातात. त्यासळे त्यांना अशा घटनांना सामीरे जाऊन आपला गमावावा लागतोय. यामळे वसचा प्रवास सर्राधत असताना व वससाठी प्रवासी असतानाही मुखाड आसताना व वससाठी प्रवासी असतानाही मुखाड आगारातून वस उपलब्ध न होणे वातून खाजगी वाहतुकीला चालना मिळत असल्याचा आरोप ता प्रवासांकडून होत आहे. या अपचाताच्या घटनेत काही कॉलेजचे तरुण, महिला व कामगार असल्याची माहिती नागरिकांनी दिली. वा अवधातानंतर तरी मुरबाड आगारातून बससेवा सुरू करण्यात बाञ्चात, अशी अपेक्षा नागरिक

मोटारसायकलला धडक देऊन पळणाऱ्या कारचाही अपघात

चालकाचा ताबा सुटून झालेल्वा चालकार्या तावा सुदूत झालला अरचातात कार चालकार्या जांची मृत्यु झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पेज-खोपीली रस्त्यावर रविवारी राजी ११.३० नितीन वेताळ हा गंभीर जखमी झाला. मात्र च्या सुमारास घडली. रस्त्यान, उपचार सुरू पाच जण

। पेण : मोटारसायकलला धडक असताना गंधीर ऋखमी झलेला मेटारसस्यकल चानंतर पळून जात असताना अरुवां चालक नितीन येताळ याचा एमजीएम

किमीवर पेणजवळील आविगाव वेबेल अवचड वळणावर इको कार दोन ठार, मोटारसायकलस्वार नितीन काशीनाथ वेताळ हा आपल्या मोटारसायकलयरून

सहकाऱ्यांनी जखमी तरुणाला तसेच टाकून गाडीसह प्रलायन केले. कार चालक विशाल मुळे वाचा मृत्यू झाला, तर रिकी रामकृष्ण आवाल (३५), महूर नरेश आवाल (२५), शिवम नरेश अग्रवाल (१८), अनिल विनोद अववान नरस अववाल (२८), अनल विनाद अग्रवाल (२४), ज्ञिक्कुमार स्विताम प्रजापती (२४, सर्व रा. भोसरी, पुणे) व मोटारसावकल चालक निर्तान वेताळ हे गंभीर जख्मी झाले. रुण्यवाहिकेने उपचारासाठी जुख्मींना पेण उपजिल्हा रुग्णालवात दाखल केले.

सामान्यातून घडलेले असामान्य व्यक्तिमत्त्व!

८३व्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील यांचा गौरव

। मुंबई । आरोग्य, शिक्षण, क्रीड अशा सर्व क्षेत्रांत शिक्षणमहर्षी आरोग्य, शिक्षण डी. वाय. पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण क्षेत्रातून सर्वसामान्य व्यक्तींना समद्ध करण्य काम त्यांनी केले असून, दरवर्षी लाखो विद्यार्थी, हजारो डॉक्टर्स घडत आहेत. सर्वसामान्यांतृन घडलेल्या वा असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या पाठीशी सर्वांच्या सद्भावना आहेत, अशा शुभेच्छा सोमवारी अनेक मान्यवरांनी डो. वाय. पाटील यांना दिल्या.

डी बाय पाटील यांच्या राइदिवसानिमित्त वरळीच्या नेहरू सेंटर येथील सभागहात शानदार होते. या येळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पारील माजी पंतपधान देवेगौडा

एनआवए

न्यायालयाला



केंद्रीय वहत्तक मंत्री नितीन गडकरी. माजी मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. डॉक्टसं, वकील, तंत्रज्ञ घडवून समाजाला समद्र करण्याचे काम डी. वाय. पाटील यांनी केले असल्याचे प्रतिभा पाटील म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केल्वानंत्राही ही वाच पारील र्वाची शेतकऱ्याविषयीची आपलकी संपलेली नाही, विधिमंडळात १० वर्षे आपण एकत्र होतो मात्र सर्वमामान्यांच्या प्रश्नावर प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या भूमिकेबावत विरोध दर्शवण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही, असे भारत प्रचार घरणाले

📱 टपाल तिकिटाचे प्रकाशन

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगीडा यांनी खास पगडी घालून डी. वाय. पाटील यांचा वाडदिवसानिमित्त सत्कार केला. या वेळी डी. वाय, पाटील यांच्यावरील टपाल तिकिटाचेही प्रकाशन करण्यात आले.

.. तर शेतकरी समृद्ध होईल – डी. वाय. पाटील

देशातला शेतकरी हा समृद्ध व्हायला हवा. वासाटी स्वातंत्र्य पूर्वकाळात लॉर्ड डलहीसीने आणलेली नदीजोड प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात राजवायला हवी. ही संकल्पना प्रत्यक्षात राजवायला हवी. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यास देशातला ८० टक्के शेतकरी समृद्ध होईल, अशी अपेक्षा डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली. आपण आमदार झाली तसेच मेडिकल कॉलेज जाले. त्यामागे शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्र राज्यपाल झालो ते प्रतिभा पाटील यांच्यामळेच. अशी कतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

ऑफर पुण्य े नगरी ऑफर APPOINTMENT

ऑफर साईज १० x ८ Sq.Cm. 🤏

आता सवलताच्या दरात						
मुंबईसह कोकण विभाग	5. ¥400/-					
पश्चिम महाराष्ट्र	5. Moo/-					
उत्तर महाराष्ट्र	5. \$400/-					
मराठवाडा विभाग	5. \$400/-					
विदर्भ	₹. ₹400/-					
कोणतेही दोन विभाग	₹, 4000/-					
कोणतेही तीन विभाग	€, 19900/=					
कोणतेही चार विभाग	B. 90400/-					
संपुर्ण महाराष्ट्र	रु. १३०००/-					

वरीत जाड़ियातीच्या रक्तनेवर 5% जीएसरी कर बेनका द्वारा सामेत स्पेशस विवस : बुधवार/शनिवार TOLL

9773927928 जाहिशतीसाठी संपर्क

मालेगाव बॉम्बस्फोट नियमित सुनावणी घ्या

। मुबइः मालगाव २००८ च्या बॉम्बस्फोट खटल्याची दरोराज नियमित सुनावणी सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एनआयए कोटांला दिले. या प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमृती एस.एस. शिंदे आणि न्यायमृती अजय गडकरी यांच्या खांडपीठाने हे

सर्वोच्च न्वायालवाने १५ एप्रिल २०१५ रोजी मालेगांव बॉम्बस्फोट खटला बेगाने चालविण्याचे आंदेश दिले होते. सुमारे १० वर्ष प्रलंबित असलेल्या या खटल्याची वातडीने सुनावणी घेण्याचे आदेश देऊनही खटल्याला विलंब होत असल्याने समीर

लयात सहा . महिन्यापुर्वी याचिका दाखल करून खटला तातडीने सुनावणीला घेण्याचे आदेश द्या अशी विनती न्यायालवाला केली होती वा याचिकेवर न्यावमर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीटासमोर आज सुनावणी झाली. गेल्याच आठवड्यात या खटल्यातील आरोपी कर्नल साद पुरोहित वांच्यासह इतर आरोपींचिर यएपीए अंतर्गत खटला चालविला जाउंल असे एनआवए न्यायालबाने स्पष्ट करून या आरोपीविरोधात आरोप निश्चत करण्यासाठी २६ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी आता दरराज नियमित सुनावणी

आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवन ठकवणाऱ्याच्या शोधात पोलीस । मुंबई ,गुंतवलेल्या रकमेवर सहा महिन्वांनी दरमह

सहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत माटुंगा येथील नागरिकांना ठकवणाऱ्या ठकाचा शोध माटुंगा पोलीस घेत आहेत, मरिअप्पन मनागवलन मृप्पन (४९) वांच्वासह त्यांच्या नातेबाईकांना ६२ लाखांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. वेगवेगळ्या स्किममध्ये पैसे गुंतविल्यानंतर काही दिवसांतच सहा टक्के व्यान रेपयाचे ऑमिंग नुकतंच ओळख झालेल्या एका ठकाने मरिअप्पन यांना चरखविले. यावर विश्वास ठेवत त्यांनी या ठकाकडे प्रथम ५० हजार गुंतवले, तर मरिअप्पन बांना २५ दिवसांत ६ टक्के व्याज वातील आरोपीने दिले. बामुळे त्यांचा आरोपीवर विश्वास बसला. त्यानंतर मरिअपन वांनी त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनादेखील यात पैसे गुंतवण्यास सांगृन ६२ लाखा रुपये गुंतवले. मात्र, ही मोठी रक्कम मिळताच यातील आरोपीने पळ काइला. त्याचा शोध घेऊनदेखील तो न आढळल्याने आफ्ली फसवणूक झाल्याची खात्री झल्यानंतर मरिअप्पन यांनी माटुंगा पोलीस टाण्यात या प्रकरणी तकार वाखल केली.

90 asianpaints

एशियन पेंट्स सिपिटेड रिनगर, सांतालुका (पूर्व), मुंबई-४०० ०५५ संकेतस्थळ : www.asianpaints.com यएन : L24220MH1945PLC004598 नॉट्जीकृत कार्यास्य : ६ळ, शांतीनसर, दूरवानी क्र. : (०२२) ६२१८ १००० | फॅक्स क्र. : (०२२) ६२१८ १९११ | संकेत है-मेल: investor.relations@asianpaints.com | सीआयरण :

३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या स्वतंत्र आणि एकत्रीकृत वित्तीय निष्कर्यांचा उतारा

अनु. इ.	तपशील	शिमाई) अचेर	सहामा	वर्ष अखेर	
	trene.	३०.०९.२०१८ लेखापरीकित	३०.०९.२०१७ लेखापरीक्षित	३०.०९.२०१८ लेखाररीकित	३०.०९.२०१७ लेखाचरीकित	३१.०३.२०१८ लेखापरीकित
9	परिचलनातून एकूण उत्पन्न (तळटीप क्र. ३ चा संदर्भ घ्यावा)	3,998.90	3,602,20	9,520.89	0,985,00	98,448.49
5	कालावधीकरीता निव्वळ नफा (अच्यादात्मक गोर्शी पूर्वी)	909.46	809.88	9,499.43	9,308.64	2,684.63
3	कालावधीकरीता करापूर्वीचा निव्दळ नस	909.46	909.99	9,499.43	9,308.6%	2,654.63
8	कालावधीकरीता करपश्चात निष्यळ गरा	869.88	883.89	9,028.92	688.59	9,698.60
4	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	826.23	400.96	968.68	689.33	9,690.62
Ę	भरता झालेले समभाग भांडदल (दर्तनी मूल्य प्रत्येकी ₹ ५ प्रती भाग)	94.92	84.82	94.97	84.82	84.82
0	ताळेबंद तारखेनुसार पूनर्मृत्यांकन राखीय काळता राखीव	-		-	-	0,007.29
6	मुलमूत आणि सीम्युकृत प्रति भाग निळकत (इपीएस) (र) (*अवार्षिकीकृत)	4.02*	8.58*	90.64*	9.99*	99.09

		1000000	एकत्रीकृत						
अनु.		तिसाह	सहमा	वर्ष असेर					
酉.		३०.०९.२०९८ अलेखानरीकित			३०.०९.२०५७ अलेखापरीकित	३१.०३.२०१ लेखापरीक्रित			
9	परिचलनातून एकूण उत्पन्न (तकटीप क्र. 3 चा शंदर्भ ध्याचा)	8,539.04	8,208.96	4,039.48	6,402,88	90,252,23			
3	कालावधीकरीता निव्यळ नमा (अपवादात्मक गोष्टी पूर्वी)	93.588	80.588	9,986.89	9,826.32	3,054.80			
3	कालावधीकरीता करापूर्वीचा निव्यक नका	986.59	80,588	9,494.99	9,824.32	3,066.80			
×	वरलावधीकरीता करपश्चात निव्यक्ष नफा^	905.00	983.66	9,000.39	9,038.80	2,090.42			
4	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	¥£4.c0	5,30.65	9,093.66	9,045.03	2,052,89			
Ę	भरणा झालेले समभाग मांडवल (दर्शनी मृत्य प्रत्येकी र १ प्रती भाग)	44.45	54.52	84-83	84.82	94.93			
10	ताळेबंद तारखेनुसार पूनर्युत्यांकन राखीय वगळता राखीय		-	-	-	6,398.31			
6	मुलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (र) ("अवार्षिकीकत)	4.48*	\$,00°	90.94*	70.85	29.20			

हिन जाता सेवी (विनिदेश और अंदर विस्तारोजर विश्वस्थान प्रभावना प्रभावना कारण समारा आहु.

बर्चेस जाता सेवी (विनिदेश और अंदर विस्तारोजर विश्वस्थान है च्युलेस्मा, २०१५ च्या च्युलेस्मा, २३ आंत्रीत स्टीण एक्समेंस्थ्यको व्याह्म केलेल्या स्वांत व एक्फीक्स विविद्धा अवलंकि कारणात आले होते आणि कंपनीच्या संचालक प्रकादक दे ऑक्टोबर, २०१८ रोजी प्रेण्यात आलेल्या कारणात अलेल्या स्वांत स्वांत व एक्सीक्स विविद्धा अवलंकिक कारणात आले होते आणि कंपनीच्या संचालक प्रकादक प्रकादक कारणात अलेल्या कारणात अलेल्या कारणात का

१ जुले, २०१७ मासून सब्तु आणि सेवा कर (जीएसटी) जानू झान्यानंतर कंदीय पत्पाटन, मुनवार्गित कर (व्हेंट) इत्यादि जीएसटीमध्ये समाजिए करण्यात आहे आहेत. कंपनी काव्य २०१३ च्या आणि अनुसूत्ती ३ वर होडियन अकॉटींव स्टेंडर्ड च्या अनुष्माने अबकारी सुन्काकार्ण जीएसटी, व्हेंट इ सारखे सुन्क एकूण महसूताया गाग नाही. तटनुसार २० जून, २०१७ पर्यांच्या कालावर्णीकरिताची आकडेवारी त्यांनंतरच्या सहस्थांसाठी काटैकोरको संबंधित नाही. आही सम्बन प्रध्यासठी खालीक आणिता नाहिती प्रधान करण्यात देवा आहे.

	स्वतंत्र					एकत्रीकृत					
	तिमार्ह) अखेर	सहामाही अखेर		वर्ष अक्षेर	तिमाही अखेर		सहामाही अखेर		वर्ष अखेर	
	10.09.2090	\$0.04.2049	30.09.20%	\$0.09,2098	\$4.03.2046	\$0.04.2040	10.04.2040	\$0.04,2040	\$0.05.2010	\$1.03.2016	
परिचलनातून एकूण उत्पन्न (ए)	3,998.90	3,502.20	9,520.89	0,988,00	98,998.99	8,539.09	8,288.96	83.050,58	6,902.88	90,252.23	
विक्रीवरील अबकारी कर (बी)	-	-	1.5	80%.68	804.68	-	-	-	896.88	896.88	
परिवलनातून एकूण उत्पन्न वगनून विक्रीवरील अबकारी कर (ए-बी)	3,998.90	3,502.20	9,620,89	6,090.93	98,993.09	8,539.09	8,788.92	8,030.58	6,063.98	36,683.06	

के. बी. एस. आनंद संचालक आणि मुख्य कार्य बीआयएन ०३५९८२८२

शिरोळमध्ये भाजपाला धक्काः शाह् आघाडी नऊ जागांवर विजयी

। कोल्हापूर । भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिरोळ पक्षाला राखण्यासाठा शराळ नगरपरिपदेच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना वा तीनही पर्धांनी एकत्रित वेऊन स्थापन केलेल्या राजपीं शाह विकास आघाडीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमरसिंह भीमवहादूर माने-पाटील वांच्यासह ९ जागा जिंकून दणदणीत विजय संशदन केला. या निवडणुकीत भाजपला दणका बसला, शिरोळ नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक अत्यंत चुरशीने व अटीतटीन पार पडली. या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी खासदा राज शेडी, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील व शरद कारखान्याचे चेअरमन डॉ. गजेंद्र पाटील-बड़ावकर यांनी शाह आघाडी स्थापन करून जोरदार मोर्चेबांघणी केली. या निवडणुकीत प्रमोद लड़ने यांनी ताराराणी अ तर आमदार उल्हास पाटील यांनी बहुजन विकास आधाडी स्थापन करून मतांची विभागणी केळी बहुजन । चकास आवाडा स्थापन करून मतांची विभागणी केली. बाचा फटका भाजपला बसला. राजपी शाह आघाडीला ९ जागा, तर भाजपला ७ जागा मिळाल्या व दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांचे सपत्र डा.अशाकराव मान वाच सुपुर डॉ.अरविंद माने हे एकमेव उमेदवा अपक्ष म्हणून निवडून आले.

चुनावणा आता दरराज ।नयमित सुना८ घ्याची, असे आदेश न्यायालवाने दिले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे प्रदेश, पुणे. (बांधकाम विभाग) ई निविदा ११/२०१८-१९

भाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे तसेच राज्य व केंद्र शासनाच्या संस्था यांचेकडे नोंदणीकृत व योग्य त्य वर्गात वर्गीकरण केलेल्या मान्यता प्राप्त ठेकेदाराकडून ई–निविदा मागवित आहे. हामाचे संक्षिप्त वर्णन/ १) सोलापुर विमागातील पंढरपूर बस स्थानकाच्या वाहनतळास काँकीटीकरण करणे. तंत्र

कामाची अंदाजीत रक्कम रु.१,८४,८३,४३०.००

महामंडळ, पुणे विभाग, पुणे हे ई-निविदेकरीता

 सातारा विभागातील फलटण येथे बस स्थानकास कोंक्रीटीकरण कर-कामाची अंदाजीत रक्कम रू.१,१५,७०,१५१.००

निविदा शुल्क काम क्र. 9 ते 3 करीता रू. 4000,00 + 900,00 = 4, 900,00 जीएसटीसह

अ.क्रमांक	टप्पा	दिनांक व वेळ	पासून	दिनांक व वेळ पर्यंत		
 निविदा प्रकाशित करगे 		निविदा प्रकाशित करने २४/१०/२०१८		***		
٦.	निविदा डाउनलोड करणे	28/90/2096	99.00	90/99/2096	98.00	
3.	निविदा सादर करणे	28/90/2096	99.00	90/99/2092	98,00	
8.	सिलबंद निविदा उघडणे (शक्य झाल्यास) (तांत्रिक व वाणिज्य)	2६/99/२०9८	90,00			

निवेदाकरांनी खात्री करून प्र्यावी व राजनी निविद्य हुएक, इसारा रखकम हत्यादी by online payment gateway घ्य स्वरुपात जमा करावे अन्यथा निविद्यकार निविद्य प्रक्रियेत माग घेण्यास पात्र करणर नाही. १) निविदाकारांनी रयाच्या बाबी ऑनलाईन/इस्केट्ट्रीनिक पष्ट्रतीने सादर करावे. २) निविदेत माग घेण्यासाठी निविदाकारांनी

क्लास III डिजीटल signature आणी वर नमुद्र केल्या संकेतस्थाकावर गीट्पीकरता स्वताः गांव गीट्पी कल्न घ्यावी. ३) कोमत्याही पमष्टीकरणाकरीता, कामाच्या माहितीकरीता तसेच अंदाजपत्रकाच्या माहितीकरीता निविदाकरांनी दुरचनी क्रमांक ०२०–२६९२९६२० अथवा कार्यालयीन वेळेल कार्यकारी अभियंता श.म. पुणे यांचेशी समक्ष संघर्क करावा. अथवा संकेतस्थळावर ऑनलाईन देकार पर्यंत्र संदर्शतः व डिजीटल प्रमानपत्र वितरीत कल्यासंदर्गत काही संका/ अववानी अस्त्यास त्वांनी खालील दुरक्रमी क्रमांकावर संपर्क साधावा. २४ x ७ TOLL FREE NO. १८००३०७०२२३२/७८७८७९८५८६ and MOBILE NO, ९१७८७८००७९७२ and ७८७८००७९७३ email : eproc.suport@mahatender.gov.in ४) पत्रव्यवहाराकरीता संपर्क व्यवसी व पत्ता :- कार्यकारी अभिवंता, राज्य परिवहन, पुणे विभाग पुणे, दूरवानी ०२०-२६९२९६२० Email : eemsrlcpune@gmail.com ५) निविदेतील इतर अटी शर्ती, बयाना रचकम/सुरक्षा रककम कार्यकारी अभियंता, रा.प.पुणे इत्यादी तपशिलाकरीला ऑन लाईन निविदा नोटीस पहावी